



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर्ष १०, अंक १४]

सोमवार, जानेवारी २९, २०२४/माघ ९, शके १९४५

[पृष्ठे ३, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक १५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृहनिर्माण विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ जानेवारी २०२४.

अधिसूचना

आधार (वित्तीय व इतर अर्थसहाय्य, लाभ, सेवा यांचे लक्षित वितरण) अधिनियम, २०१६.

क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.३४/दुवपु-२.- ज्याअर्थी, भारत सरकारने, सुशासनासाठी आधार अधिप्रमाणन (समाज कल्याण, नवोपक्रम, ज्ञान) नियम, २०२० (यात यापुढे ज्याचा निर्देश, “उक्त नियम” असा केला आहे) याच्या नियम ५ तसेच आधार (वित्तीय व इतर अर्थसहाय्य, लाभ व सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम, २०१६ (यात यापुढे ज्याचा निर्देश, “उक्त अधिनियम” असा केला आहे) याच्या कलम ४ च्या पोट-कलम (४) च्या खंड (ख) च्या उप-खंड (दोन) या अनुसार, जे रहिवासी, एकतर अधिकृत भाडेकर म्हणून किंवा अपप्रवेशी म्हणून राहत आहेत अशा रहिवाश्यांचे, होय/नाही अधिप्रमाणन सुविधेचा किंवा/आणि ई-केवायसी अधिप्रमाणन सुविधेचा वापर करून अधिप्रमाणन करणाऱ्या प्रयोजनार्थ, स्वेच्छा तत्वावर, आधार अधिप्रमाणनाचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाच्या अंतर्गत असलेल्या, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे एक युनिट) यास भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाची मान्यता, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, फाईल क्रमांक-१३ (४)/२०२०-इजी-दोन (खंड- पाच), दिनांक २० ऑक्टोबर २०२२ च्या कार्यालयीन जापनाद्वारे कळविली आहे ;

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम ४ च्या पोट-कलम (४) च्या खंड (ख) च्या उप-खंड (दोन) आणि उक्त नियमांच्या नियम ५ यांद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांनुसार, याबाबतीत भारत सरकारद्वारे प्राधिकृत करण्यात आल्याने, महाराष्ट्र शासन, याद्वारे, जे

रहिवासी वास्तविक भाडेकरू म्हणून किंवा अपप्रवेशी म्हणून राहत आहेत अशा रहिवाशांचे, होय/नाही अधिप्रमाणन सुविधेचा किंवा / आणि केवायसी अधिप्रमाणन सुविधेचा वापर करून अधिप्रमाणन करण्याच्या प्रयोजनार्थ, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे एक युनिट) मार्फत स्वेच्छा तत्वावर, अधिप्रमाणन करण्यासाठी गृहनिर्माण विभागाला अधिसूचित करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अजित कवडे,
शासनाचे उप सचिव.

HOUSING DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 29th January 2024.

NOTIFICATION

AADHAAR (TARGETED DELIVERY OF FINANCIAL AND OTHER SUBSIDIES, BENEFITS AND SERVICES) ACT, 2016.

No. Sankirna-2020/C.R. 34/ DVP-2.— Whereas, the Government of India had *vide* its Office Memorandum, Ministry of Electronics and Information Technology. File No.13(4)/2020-EG-II(Vol-V), dated the 20th October 2022, conveyed the approval of the Unique Identification Authority of India to the Mumbai Building Repair and Reconstruction Board, Mumbai (A Unit of Maharashtra Housing and Area Development Authority) under Housing Department, Government of Maharashtra for using Aadhaar authentication, on voluntary basis, for the purpose of authenticating residents who are residing in transit camps either as genuine tenants or as trespassers, using Yes/No authentication facility or/and e-KYC authentication facility, in terms of rule 5 of the Aadhaar Authentication for Good Governance (Social Welfare. Innovation. Knowledge) Rules, 2020 (hereinafter referred to as “the said Rules”) read with sub-clause (ii) of clause (b) of sub-section (4) of section 4 of the Aadhaar (Targeted Delivery of Financial and Other Subsidies, Benefits and Services) Act, 2016 (hereinafter referred to as “the said Act”) ;

Now, therefore, in pursuance of the powers conferred by sub-clause (ii) of clause (b) of sub-section (4) of section 4 of the said Act and rule 5 of the said Rules, the Government of Maharashtra, being authorized by the Government of India in this behalf, hereby notifies the Housing Department, Government of Maharashtra to perform Aadhaar authentication, on voluntary basis, by Mumbai Building Repair and Reconstruction Board, Mumbai (A Unit of Maharashtra Housing and Area Development Authority) for the purpose of authenticating residents who are residing in transit camps either as genuine tenants or as trespassers, using Yes/No authentication facility or/and e-KYC authentication facility.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

AJIT KAWADE,
Deputy Secretary to Government.